www.lloydsengg.in

▲ CIN: L28900MH1994PLC081235

Date: 14th February, 2025

RS/LLOYDSENGG/BSEL-NSEL/2025/18

The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051
Symbol: LLOYDSENGG
B

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Publication of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2024.

Pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are pleased to submit herewith the copies of the Newspaper Advertisement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2024 of our Company published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers.

The said advertisements have also been uploaded on the website of the company www.lloydsengg.in

Request you to take the above information and enclosed documents on your records.

Yours faithfully,

For Lloyds Engineering Works Limited (formerly known as Lloyds Steels Industries Limited)

Rahima Shaikh Company Secretary & Compliance officer ACS: 63449

® Registered Office

: Plot No. A-5/5, MIDC Industrial Area, Murbad, District Thane - 421 401 | +91 2524 222271 | +91 95456 54196

© Corporate Office

: A-2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai – 400 013 | +91 22 6291 8111

‡ Works

: Plot No. A-5/4, A-5/5 & A-6/3, MIDC Industrial Area, Murbad, District Thane – 421 401

: K-3, Additional Murbad Industries Area, Kudavali Village, MIDC Murbad, District Thane - 421 401

Ashok Leyland in driver's seat after impressive Q3

Expanding exports, tapping into EV orders vital for stock's trajectory

New Delhi. 13 February

shok Leyland's December quarter results (Q3FY25) that surpassed Street estimates have sparked a wave of optimism among analysts. The earnings before interest, taxes, depreciation, and amortisation (Ebitda) margin of the country's second-largest manufacturer of commercial vehicles expanded to 12.8 per cent in Q3FY25, up from 12 per cent in Q3FY24.

Ashok Leyland's share price soared as much as 2.59 per cent to hit an intraday high of ₹225.30 on Thursday, before setting 1.16 per cent lower at ₹217.05. In comparison, the BSE Sensex settled 0.04 per cent lower at 76,138.97. Given the strong operational performance, brokerages are generally positive about the company's medium-term prospects, but opinions differ on growth expectations, especially on volume performance.

"Ashok Leyland continues to execute strongly on margins despite to margins. "Despite muted voltough markets," stated Nomura, underscoring the company's ability another strong quarter of margin to sustain margin growth even as broader conditions remain difficult. The brokerage expects growth in FY26, driven by increasing government capital expenditure, a fall in interest rates, and the replacement of older fleets. "Margins should keep rising through the upcycle, as the industry follows pricing discipline," Nomura added, increasing the target price to ₹250, from ₹247, with a 14 per cent upside potential from the current level.

Nuvama, while acknowledging the company's healthy Q3 performance, took a more cautious stance. forecasting "a subdued volume performance ahead at a 1 per cent annual growth over FY25-27" due to slowing government road construction spending and increased competition from railways. "We are building in a muted revenue/operating profit growth of 4 per cent/3 per cent in FY25–27. Retain 'reduce'



KEY PROJECTIONS

₹250 TARGET PRICE (revised from Nomura | Buy

(unchanged Nuvama | Reduce

₹260 ₹226 TARGET PRICE | TARGET PRICE | TARGET PRICE (unchanged) (unchanged) Macquarie | Neutral

₹280 TARGET PRICE (revised from ₹260) Goldman Sachs

with unchanged target of ₹211 based on 10 times enterprise value to operating profit on FY27 estimates and investment value/share at ₹33," said analysts at Nuvama

Emkay Research has a more optimistic view, particularly with regard umes, Ashok Leyland delivered expansion, achieving an all-time high Q3 operating profit margin of 12.8 per cent," it said. Emkay noted that the improved mix within medium and heavy commercial vehicles (MHCVs), sustained industry pricing discipline, and growth in non-vehicle revenues (like defense and power solutions) are driving these strong results. "We upgrade our FY25/26/27 earnings estimates by 12 per cent/4 per cent/3 per cent," the brokerage said, maintaining a 'buy' rating with an unchanged target price of ₹260, driven by the expected growth in MHCVs after a period of flat industry volumes.

Those at Macquarie, while maintaining a 'neutral' stance, pointed out that Ashok Leyland's Q3 operating profit margins surprised on the upside, driven by better-than-expected blended realisations and costsaving measures. "Demand outlook remains positive," Macquarie noted,

expecting further improvements supported by macroeconomic factors, such as lower interest rates. The brokerage has a target price of ₹226.

Goldman Sachs is the most bullish among brokerages, maintaining a 'buy' rating and raising the target price from ₹260 to ₹280, citing robust growth and margin drivers. "At 18 times forward price to earnings, we like the growth and margin drivers. Goldman Sachs stated, highlighting the low base heading into FY26 and the ongoing reverse merger with HLFL, which is on track for completion by Q1FY26. "We raise FY25-27 earnings earnings per share by 8-10 per cent," they added, exuding confidence in the company's ability to continue delivering solid earnings. While there is broad consensus

on Ashok Leyland's impressive margin performance and the potential for future growth, brokerages differ in their expectations for volume growth. Nomura and Emkay are relatively optimistic about the mediumterm outlook, whereas Nuvama and Macquarie take a more cautious approach. The firm's ability to maintain pricing discipline, expand in exports, and tap into electric vehicle orders, analysts believe, will be kev factors in determining the future trajectory of its stock.



GOLD SCALING NEW PEAKS Book profit if weight in portfolio exceeds 15%

SARBAJEET K SEN

Gold is trading at all-time highs. It is closing in on the psychologically significant \$3,000 per ounce mark in the international market. It also surpassed ₹86,000 per 10 grams on the Multi Commodity Exchange (MCX). "In 2024, gold posted domestic gains exceeding 20 per cent. The momentum has continued in 2025, with year-todate (YTD) gains exceeding 10 per cent. We maintain a buy-ondips stance," says Akash Hariani, joint managing director, Motilal Oswal Private Wealth.

Factors behind the surge

Geopolitical tensions and fears of trade wars due to anticipated US tariff announcements are the key drivers of gold prices. "Safe-haven demand for gold is rising amid concerns over global economic growth due to the new US administration's protectionist policies and their inflationary impact on US

Gnanasekar Thiagarajan, cofounder and chief executive officer (CEO), Commtrendz.

Outlook for yellow metal

traded funds (ETFs), an expected revival in Chinese Indian imports are likely to keep prices firm. "Since the

MASSIVE SURGE OVER PAST YEAR

34.9

Strong demand for exchange-

gold consumption, and steady

Category average returns (%)*

11.2

20.8

domestic prices," says

says Bharat Lahoti, co-head, factor investing, Edelweiss Mutual Fund (MF).

start of this year, demand-

supply dynamics have driven

gold. Expectations of a con-

sumption rebound in China,

aggressive central bank pur-

chases, and rising investment

demand have further boosted gold demand," says Hariani.

versify their reserves are also

playing a part. "Central banks

in BRICS regions are increas-

ing gold reserves, exerting

upward pressure on prices,'

Central bank's efforts to di-

Trend could reverse Experts advise caution at current levels. "In the mediumterm if and when negotiations bring about amicable solutions (to conflicts), gold's safe-haven appeal may diminish, trigger-

ing a strong correction," says

Thiagarajan. Hariani also cautions against increasing exposure at these elevated levels, especially for the short term. "Short-term investors may face challenges. Policy shifts by the Federal

19.1

YTD | 1-year | 2-year | 3-year | 5-year | 10-year

in central bank purchases could limit price growth in the medium term," says Hariani.

Reserve (Fed), easing global

uncertainties, and a slowdown

Investment options

Physical gold remains an option, but mutual funds offer a more convenient way to gain exposure to gold. "Gold ETFs provide a convenient and efficient way to invest in gold without having to handle physical bullion. Investors without trading and demat accounts can consider gold funds, which invest in gold ETFs and offer similar benefits," says Satish Dondapati, fund manager, Kotak Mahindra Asset Management Company (AMC).

Multi-asset funds, which allocate investments across stocks, bonds, and commodities while rebalancing regularly, also offer a viable option for exposure to gold.

Recommended allocation

Experts suggest a staggered approach to investing in gold after the recent surge. "Investors should allocate 10-15 per cent of their portfolio to gold and silver for diversification." says Lahoti. Seasoned investors may consider portfolio rebalancing. "If gold's recent surge has increased its allocation beyond 15 per cent in your portfolio, now may be a good time to rebalance. Additionally, if you need liquidity for short-term goals, booking profits from gold investments could be a prudent decision," says Abhishek Kumar, Securities and Exchange Board of India (Sebi)-registered investment advisor (RIA) and founder, SahajMoney.com.

Sebi platform MITRA to help investors trace inactive mutual fund

*Category average returns are for gold ETFs and gold savings funds. Above one-year returns are compound annualised.

The Securities and Exchange Board of India (Sebi) has introduced a digital platform that assists investors in tracking inactive and unclaimed mutual fund (MF) folios. Mutual Fund Investment Tracing and Retrieval Assistant (MITRA) will help with investments that may have been overlooked, lost, or left unclaimed due to outdated know your customer (KYC) details or the demise of the original investor, according to a Sebi circular dated February 12.

13.0

Key features of MITRA ■ MITRA, which has been developed by

Registrar and Transfer

Read full report here: mybs.in/2ekgJ2J

Agents, aims to empower investors by: ■ Helping them identify overlooked investments

or those for which there are legal claimants. ■ Encouraging investors to complete KYC as per

current norms. ■ Reducing number of unclaimed MF folios. ■ Promoting financial

10.9

transparency, security. ■ Mitigating risks related to fraud in

inactive folios **Classification of** inactive folios

A MF folio that has had

no investor-initiated financial or non-financial transactions in 10 years is regarded as inactive, says Sebi. Units remain in such an account. MITRA will list such folios to encourage rightful owners to claim their investments and update KYC records.

COMPILED BY AVIISH MISHRA

TENDER CARE —

Advertorial

PNB, CIRCLE OFFICE, KOLKATA **WEST, ORGANIZED PNB MSME OUTREACH PROGRAM**

Punjab National Bank Circle Office Kolkata West organized PNB MSME Outreach Program, 'Wheels of progress turning

small into big" on 13th February 2025 at Sarat Compound, Children's Park, 5 MG Road, Howrah, The event was graced by Shri Rajesh Pandey, Secretary, Textile



Department, West Bengal, Dr.P.Deepap Priya, District Magistrate & Collector, Howrah District, Shri Sameer Baipai, ZM & CGM, Shri Amit Kumar Srivastava, Chief General Manager & Group Chief Risk Officer, HO, New Delhi, Shri Sandeepan Acharya, Circle head Kolkata West Circle and other officials from Branches of PNB CO Kolkata West. It showcased the bouquet of products for PNB's Micro, Small, and Medium Enterprises (MSMEs) through various initiatives and outreach programs, to empower and support micro, small and medium Enterprises (MSMEs) by providing financial assistance, guidance and resources to help them grow and sustain their businesses. Bank officials of Kolkata west circle also showcased to provide hassle free credit facility to customers by resolving their issues immediately. With over 31 customers receiving on -the-spot loan approvals, PNB's digital platform proved a key highlight.

CANARA BANK DONATES TWO 8-SEATER EV CARTS TO IIT BHUBANESWAR

As part of its Corporate Social Responsibility (CSR) initiative, Canara Bank, Bhubaneswar Circle donated two 8-seater golf cart EV vehicles to IIT Bhubaneswar on the occasion of Institution's 17th



Founders' Day. The event was graced by Jagdish Chander, General Manager, Circle Office, Bhubaneswar, as the Guest of Honour, along with Sreepad Karmalkar, Director, IIT Bhubaneswar. Expressing his gratitude, Sreepad Karmalkar appreciated Canara Bank for this generous contribution, which will enhance campus mobility and promote sustainability. During the event, Jagdish Chander also addressed IIT students, highlighting 'Canara Aspire', an exclusive banking solution for students, and the significance of 'Vidya Turant', a dedicated education loan scheme designed to support IIT students in their academic pursuits.

BALMER LAWRIE CELEBRATES 159TH FOUNDATION DAY

Balmer Lawrie & Co. Ltd. celebrated its 159th Foundation Day on 1st February 2025. To mark this occasion a function was organised at Eco Park, Kolkata on 9th February which was attended by the Board of Directors, employees and their families. The function was inaugurated by Mr. Adhip Nath Palchaudhuri, Chairman & Managing Director and Director [Service Businesses] - additional charge, Balmer Lawrie.



BANK OF INDIA SALARY ACCOUNT SCHEMES PROVIDES FINANCIAL SECURITY

Bank of India, Surat Zone's Zonal Manager, Mr. Raiesh Kumar, along with top management representatives of Shree Ram Krishna Exports Pvt. Ltd. (SRK), Mr. Kantibhai Narola and Mr. Dhruvalbhai Dholakia, handed over an accidental insurance claim amount of Rs. 30 lakhs to the beneficiary of a deceased employee who maintained a salary account with the bank.

On this occasion, the company's directors expressed gratitude to Bank of India for its innovative salary account schemes and swift claim settlement process. They further emphasized the need to raise awareness about



the accidental insurance benefits linked to salary, savings, and current accounts of Bank of India so that more people can take advantage of the scheme.

Speaking on the occasion, Zonal Manager Mr. Rajesh Kumar highlighted that Bank of India, one of the leading public sector banks in the country, offers exclusive benefits to its savings. salary, and current account holders. He mentioned that based on the average quarterly balance, the accidental insurance cover can go up to Rs. 150 lakhs for salary accounts, Rs. 100 lakhs for savings accounts, and Rs. 100 lakhs for current accounts. He further added that while there is no substitute for the loss of a loved one, financial assistance can help the family live with dignity and security.

BALMER LAWRIE ANNOUNCES THIRD QUARTER RESULTS

Balmer Lawrie & Co. Ltd., a Mini Ratna Category - I PSE with diversified business portfolios, has announced the third quarter results as per the accounts adopted for the quarter ending 31 December 2024. The results were approved by the Board in its Meeting held in Kolkata on 10 February 2025.

The total net income for the third quarter registered a growth of 7.51% quarter to quarter and stood at Rs. 634.43 crore as compared to the same period last year. The Profit Before Tax (PBT) increased by 12.02% and rose to Rs. 74.60 crore for the quarter ended 31 December 2024 as compared to Rs. 66.60 crore for the same period last year. Correspondingly, the net profit (PAT) during the guarter increased by 6.66% to Rs. 54.80 crore compared to Rs.51.38 crore for the corresponding period last year. The net income for the nine-month period ended 31 December 2024 stood at Rs. 1926.71 crore, an increase of 7.79% over Rs. 1787.46 crore in the corresponding period last year. PBT for the nine-month period increased and stood at Rs. 201.01 crore as compared to Rs. 200.45 crore in the same period last year.

CIMSME AWARDS BOM AS "BEST MSME BANK AWARD"

Bank of Maharashtra (BoM), a premier public sector bank in the country takes pride on receiving Prestigious "Best MSME Bank Award Winner" and "CSR Initiative & Business responsibility Award-Runner Up" by CIMSME (Chamber of Indian Micro Small & Medium Enterprises) at an event organised on 12th February 2025 at The Imperial Hotel, Janpath, New Delhi-110001 for exceptional Service and support to Small and Medium Enterprises. Shri Mukesh Chandra Upadhyay (GM & ZM Delhi), Bank of Maharashtra and team received the award on behalf of the Bank at the hands of Shri Pankaj Chaudhary, the Hon'ble Minister of State for Finance, Government of India

Place: Mumbai

Date: February 12, 2025

SIAN ASIAN ENERGY SERVICES LIMITED

Regd. Office: 3B, 3rd Floor, Omkar Esquare, Chunabhatti Signal,

Eastern Express Highway, Sion (East), Mumbai – 400022, Maharashtra, India Tel. No.: 022-42441100 Email: secretarial@asianenergy.com Website: www.asianenergy.com Statement of Standalone & Consolidated unaudited financial results

for the guarter and nine months ended December 31, 2024 The Board of Directors of the company at their meeting held on Wednesday, 12th February 2025,

approved the unaudited standalone and Consolidated financial results of the company for the quarter and nine months ended December 31, 2024. The results are available on the stock exchange's website i.e. www.bseindia.com and

www.nseindia.com and on the Company's website viz. www.asianenergy.com . The same can be accessed by scanning the Quick Response (QR) code provided below:



By order of the Board For Asian Energy Services Limited

> Mr. Kapil Garg **Managing Director** (DIN: 01360843)

LLOYDS ENGINEERING WORKS LIMITED

(formerly known as Lloyds Steels Industries Limited) Regd. Office: PLOT NO. A 5/5, MIDC INDUSTRIAL AREA, MURBAD, DIST. THANE: 421401. Corporate Office: A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai - 400013

Tel. Nos.: 022-6291 8111 | L28900MH1994PLC081235 | Website : www.lloydsengg.in | Email: infoengg@lloyds.in



EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st December, 2024

	11111				··				(Ita. III lakila)		
					Consolidated						
Sr.		Quarter Ended			Nine mon	ths Ended	Year Ended	Quarter Ended	Nine months Ended		
No.	Particulars	31st December, 2024	30th September, 2024	31st December, 2023	31st December, 2024	31st December, 2023	31st March, 2024	31st December, 2024	31st December, 2024		
		(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Audited)	(Reviewed)	(Reviewed)		
1	Total Income from Operations	23,929.75	21,790.41	20,261.07	59,446.26	44,081.83	63,167.61	27,600.52	63,117.03		
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,465.49	3,381.28	3,510.09	10,212.28	7,329.93	10,022.19	4,823.24	10,570.03		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,465.49	3,381.28	3,510.09	10,212.28	7,329.93	10,022.19	4,823.24	10,570.03		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,368.22	2,794.87	2,707.63	8,284.92	5,870.48	7,983.83	3,632.51	8,549.21		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,359.06	2,785.73	2,704.68	8,261.25	5,901.29	8,013.54	3,623.35	8,525.54		
6	Equity Share Capital (Face Value Re 1/- per share)	11,622.35	11,446.29	10,788.98	11,622.35	10,788.98	11,446.29	11,622.35	11,622.35		
7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet	-		-	-	-	29,673.52		-		
8	Basic Earnings Per Share (not annualised) (in Rs.)	0.29	0.24	0.25	0.72	0.55	0.74	0.31	0.74		
9	Diluted Earnings Per Share (not annualised) (in Rs.)	0.29	0.24	0.25	0.71	0.55	0.73	0.31	0.73		
Note	otes:										

- The Consolidated Financial Results of the company are being submitted for the first time under the provision of Ind AS 110 Consolidated Financial Statements, since Techno Industries Pvt Ltd became subsidiary in this Quarter. There is no requirement of presentation of Consolidated Financial Results in the earlier periods and hence, for Quarter ended Sept 30 2024,
- Quarter ended Dec 31 2023. Nine months ended Dec 31 2023 & year ended March 31 2024 consolidated Financial results have not been provided The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No. CIR/CFD/FAC/62/2016. The full format of the Unaudited Financial Results are available on the website of the Stock Exchange's at www.bseindia.com, www.nseindia.com and also on the Company's website at www.lloydsengg.in
- The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held Previous period figures have been re-grouped / re-classified whereever necessary

DATE: FEBRUARY 13, 2025

PLACE: MUMBAI



For Lloyds Engineering Works Limited (formerly known as Lloyds Steels Industries Limited) Mukesh R. Gupta

Chairman and Whole Time Director DIN: 00028347

(रु.लाखात

तिमाही

39.92.28

२०३९६.४९

२६.२८

२६.२८

98.09

30.5205

खापरिक्षित

एकत्रित

नऊमाही

३१.१२.२३

9200.08

9200.08

920.48

30.5205



जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. माझे अशील श्री. सौरव मनोहर जगताप, स्वर्गी **श्री. मनोहर रामचंद्र जगताप** यांचा मुलगा यांनी कलविले आहे की त्यांच्या वहिलांचे मंबर्द येथे २५.१२.२०२४ रोजी निधन झाले. मयत हे फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, विनायक प्लॅटिना, माणगाव कल्याण शिळ रोड. मानपाडा. डोंबिवली पर्व. ठाणे-४२१२०४ या जागेचे माझे अशील व त्यांची आई श्रीमती चंद्रकला मनोहर जगताप यांच्यासह संयुत्त मालक होते

सदर मालमत्ता स्वर्गीय श्री. मनोहर रामचंद जगताप श्री. सौरव मनोहर जगताप व श्रीमती चंदकल **मनोहर जगताप** यांनी दिनांक ३०.१०.२०२४ रोजीच्या विक्री करारनामा मार्फत श्री. पवन सिंग यांच्याकडून प्राप्त केली होती.

जर कोणा व्यक्तीम कायदेशीर वारमदार किंवा संस्थेम सदर मालमत्तेवर काही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **७ दिवसात** खालील नमुद केलेल्या कार्यालयात माझ्याकडे आवश्यक . स्ताऐवजांच्या प्रतिंसह कळवावे.

अन्यथा विहित कालावधीनंतर सर्व अधिकार, आक्षेप किंवा दावा असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि पुढे ना-दावा प्रमाणपत्र वितरीत केले

दिनांक: १४.०२.२०२५ सही/

जाईल.

संदीप कुमार सिंग वकील उच्च न्यायाल कार्यालयः वांदे कोर्टा समोर, सरुची कॉर्नर, ए.के. मार्ग, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१.

PUBLIC NOTICE

Shri Nooruddin Taherally Sadikot is a

member of the Kurla Dwarkapuri Co op. Hsg. Soc. Ltd, having his address at 207, C-Wing. 2nd Floor, Kurla Dwarkapuri Co-Operative Housing

Society Ltd, LBS Marg, Kurla West,

Mumbai 400070 and holding Flat No.

207, C Wing, 2nd Floor in the building.

The said Society had issued the 5 fully paid up shares of Rs. 50 each

compromised in Share Certificate No.

37 dated 15th June 1984 in the names of Nooruddin Taherally Sadiko

and the late Mr. Akil Taherally Sadikot Shri Nooruddin Taherally Sadikot has

informed the Society that he has lost/misplaced the said Share

Certificate and he has applied to the Society for a Duplicate Share

The Society hereby invites claims of

objections (in writing) for issuance o Duplicate Share Certificate within 14

(Fourteen) days from the date of

publication of this Notice. If no claims/objections are received during

this period, the Society shall be free to issue the Duplicate Share Certificate

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. सुनील कपूर,

दिवंगत अनिल जगदीश कपूर यांचे भाऊ आणि

दिवंगत विजय जगदीश कपूर, दिवंगगत श्री. जगदीश

कपूर यांचा मुलगा आणि दिवंगत श्रीमती कृष्णा जगदीश

कपूर आणि त्यांच्या एकमेव वारसदार आणि त्यांच्या

शेवटच्या मृत्युपत्राचे कार्यकारी हे फ्लॅट आणि खाली

दिलेल्या अनुसूचीत विशेषतः वर्णन केलेले शेअर्स

कोणतीही व्यक्ती, तिच्या वैयक्तिक क्षमतेनसार किंवा

अन्यथा, सदर फ्लॅट आणि /किंवा सदर शेअर्स संदर्भात

ताबा, गहाणखत, शुल्क, धारणाधिकार, भाडेपट्टा,

उप-भाडेपट्टा किंवा कोणतीही व्यवस्था किंवा रजा आणि परवाना, वापर, व्यवसाय, खरेदी, हस्तांतरण,

भेटवस्त, विश्वस्त, वारसा, विक्री करार, सामंजस्य

करार किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे किंवा कोणत्याही स्वरूपात, प्रस्तावित विक्रीवरील दावा किंवा आक्षेप

याद्वारे कोणताही हक. शिर्षक किंवा हितसंबंध किंवा

दावा असल्यास, जर काही असेल तर, लेखी स्वरूपात,

सहाय्यक कागदपत्रांच्या प्रतींसह, या सचनेचे प्रकाशन

झाल्यापासन १४ दिवसांच्या आत आम्हाला कळवावे. असे न केल्यास असे गृहीत धरले जाईल की कोणताही

दावा किंवा आक्षेप नाही आणि तो. जर असेल तर.

वर संदर्भित अनुसूची

फ्लॅट क्र.१००४, मोजमाप क्षेत्र ७५० चौ.फृ. (सदर

फ्लॅट) हायलॅंड पार्क 'बी' म्हणन जात इमारतीच्य

१०व्या मजल्यावर (सदर इमारत) रेहायलॅंड पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड' चा भाग बनणे. (सदर सोसायटी) प्लॉट क्र.३४९ आणि ३५० वर अंधेरी तालुका, मुंबई उपनगर जिल्हा, लोखंडवाल कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५८ आपि प्रत्येकी रू.५०/- चे पाच पूर्ण भरणा केलेले शेअर्स सदर फ्लॅटच्या (वरील समभागांच्या) संदर्भात जारी केलेल्या शेअर सर्टिफिकेट क्र.१९६ अंतर्गत जारी केलेल्या हायलॅंड पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या ९७६ ते ९८० पर्यंतच्या विशिष्ट मे. पिराणी अँड कंपनी

ॲडव्होकेट श्री. झीनत पिराणी

ए-२०३. रॉयल सँड. शास्त्री नगर. सिटी मॉलच्य

मागे, अंधेरी (पश्चिम), मुंबई-५३. pirani.law@gmail.com

मो.९८१९३०९९८१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by client Mr. Ami Hiroo Vaswani residing at A/405 ,Pearl Apartment CHS Ltd., Plot No.33.3rd Cross

Road, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400053 that Misplaced his original and first agreement having address:

A/405 ,Pearl Apartment ,Plot no 33,3rd Cross

Road ,Lokhandwala Complex, Andher

(west). Mumbai-400053 as per the provision

of the Law lodged online police complaint and adopted "Missing Certificate" Date:

12/02/2025 Lost Report No. 20257/2025. And 2) Mr. Amit Hiroo Vaswani intending to sale the said property having address A/405 Pearl Apartment CHS Ltd., Plot No.33,3

दिनांक: १४.०<u>२.२०२</u>८

माफ करण्यात आला आहे असे मानले जाईल.

विकण्याचा विचार करीत आहेत.

Certificate.

Place: Mumbai

Date: 14.02.2025 The Kurla Dwarkapuri Co-op.

Hsg. Society Ltd. LBS Marg, Kurla West,

Mumbai-400070 (Mr. Mushtaq Sarang)

Secretary

टेस्कॉन लिमिटेड TRESCON

सीआयएन:एल७०१००एमएच१९९५पीएलसी३२२३४१ नोंदणीकृत कार्यालय: ३०१, ३रा मजला, स्कायलाईन वेल्थ स्पेस, नाथानी रोड, विद्याविहार (पश्चिम), मुंबई-४०००८६

दर.:0२२-४६१६५६११, वेबसाईट: www.trescon.com, ई-मेल: cs@trescon.com ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		Ųч	हमेव		एकत्रित				
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली ९ महिने	संपलेले वर्ष	
तपशील	38.88.88	30.09.78	३१.१२.२४	38.03.28	३१.१२.२४	\$0.09.78	38.88.88	38.03.28	
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
एकूण महसूल	१९७.५७	१३५.७५	४७०.०६	४६१.९४	१२६.८७	८२.१८	२८५.९२	४६१.९४	
एकूण खर्च	२६९.५९	११०.६६	488.38	२०९.१६	२६९.१९	१११.१३	५४२.३१	२०९.१६	
करपूर्व निव्वळ नफा	-62.02	२५.०९	-७४.२८	२५२.७७	- १४२.३२	-२८.९५	-२५६.३९	२५२.७७	
करानंतर निव्वळ नफा	-६१.८९	२३.२८	-७४.४४	१४१.३८२	-११८.५६	-३०.७६	- २४२.२७	१४१.८२	
इतर सर्वंकष उत्पन्न	-	-	-	-	-	-	-	-	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	-६१.८९	२३.२८	-७४.४४	१४१.३८२	-११८.५६	-३0.७६	-२४२.२७	१४१.८२	
समभाग भांडवल (भरणा केलेले)	৬০৬৬.१৬	৬০৬৬.१७	৬০৬৬.१৬	७०७७.१७	৬০৬৬.१৬	৬০৬৬.१৬	৬০৬৬.१৬	৬০৬৬.१৬	
राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे				३७९०.	९७				
उत्पन्न प्रतिभाग - मुळ व सौमिकृत (रु.)	-0.09	0.03	-0.88	0.20	-0.१७	-0.0६	-0.36	0.2	
टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रि	कायरमेंट्स) रेग्युले	शन २०१५ च्या	नियम ३३ अन्वये	। स्टॉक एक्सचेंज	सह सादर करण्या	त आलेली वित्ती	य निष्कर्षाचे सवि	स्तर नमुन्यातील	

ics: तथा (iolice) अण्ड अद्र ।डक्काज एकाबस्मद्रभ) रचुलशन २०८५ च्या नयम ३३ अन्यम स्टाक एक्सचन्नतम् ताद्र करण्यात आलला ।वताय ।नकायाच ताबस्तर सुन्याता उत्तरा आहे. विनाधि निकासी में सूर्ण सुन्ना कंपनीच्या http://www.trescon.com/investors-section/financial-results.html वेबसाइंटवर आहे.

मुंबई, १२ फेब्रुवारी, २०२५

17L@BAL

ONE GLOBAL SERVICE PROVIDER LIMITED

CIN: L74110MH1992PLC367633 Reg Office: 6th Floor, 601 E Wing, Trade Link Building, B & C Block Senapati Bapat Marg, Kamala Mill Compound,

Lower Parel (W) Delisle Road, Mumbai, Maharashtra - 400013, E-mail: 1connect@1qsp.in, website: www.1qsp.in UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON DECEMBER 31, 2024

							(in lakhs
		0	UARTER ENI	DED	NINE MON	THS ENDED	FINANCIAL YEA
SR NO.	PARTICULARS	31/12/2024 UNAUDITED	30/09/2024 UNAUDITED	31/12/2023 UNAUDITED		31/12/2023 UNAUDITED	
1.	Total Revenue from Operations	3337.34	1941.43	1454.04	6634.81	3870.82	6301.11
2.	Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	476.61	302.68	194.97	1011.26	417.39	949.97
3.	Profit/(Loss) before Tax	476.61	302.68	194.97	1013.82	417.39	949.97
4.	Profit/(Loss) after Tax	347.56	226.67	146.28	749.85	313.47	710.88
5.	Total Comprehensive Income	347.56	226.67	146.28	749.85	313.47	710.88
6.	Paid up Equity Share Capital (FV Rs. 10 per Sh.)	710.47	710.47	710.47	710.47	710.47	710.47
7.	Other Equity Capital						
8.	Earnings per share in Rs. From continuing operations Basic Dilutied	4.89 4.89	3.19 3.19	2.06 2.06	10.55 10.55	4.41 4.41	10.01 10.01

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange(s) under regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange(s) and the website www.1gsp.in For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the

Stock Exchange(s) and can be accessed on the www.1gsp.in The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in

accounting policies shall be disclosed by means of a footnote. On Behalf of Board of Directo

For, ONE GLOBAL SERVICE PROVIDER LIMITED

Sanjay Upadhaya

Date: February 12, 2025 Managing Director DIN: 07497306 Place: Mumbai

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालयः सिरेब्रम आयटी पार्क बी २ इमारत, प्वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४१२०१४. **शाखा कार्यालयः** गावडे कॉम्प्लेक्र १ला मजला, आयडीबीआय बैंकेजबळ, बैंक रोड समोर, कोपरघाव-४२३६०१, महाराष्ट्र. १ला मजला, भाईश्री व्हेन्चर्स, प्लॉट क.२९, ४५, कामग वौक, प्रबोधनकार ठाकरे नगर, एन२, सिडको, औरगाबाद, महाराष्ट्र-४३१००७. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड, १ला मजला, महावीर नगर, चॅपल लाईन, आयसीआयसीआ कैंजवळ, पंढरपूर-४१३३०४, महाराष्ट्र. १ला मजला, रामदास पाटील मार्केट, मार्तण्ड विजय पेट्रोल पंपाच्या बाजुला, भुसावळ रोड, जामनेर, महाराष्ट्र-४२४२०६. तळमजला, प्लॉट क्र.३०, अ.क्र.८ व १४/२, जय हिंद टॉवर, जय हिंद चौक, देवपूर धुळे, महाराष्ट्र–४२४००५, ३रा मजला, गोंदल रोड, उद्योग नगर कॉलनी, भक्ती नगर, राजकोट, गुजरात–३६०००२ सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

<mark>मे. बजाज फायनान्स लिमिटेड</mark>चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता थेथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे नॉन–परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तद्नुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय रपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजुन आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपूर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज स्विधेची संपूर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील नमुदप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती.

l	कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/	प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी करावयाचे मालमत्तेचा	मागणी सूचना
l	जामिनदाराचे नाव व पत्ता	पत्ता	तारीख व रक्कम
	शाखा: औरंगाबाद, (कर्ज क्र.: एच४१७एचएचएल०९७९६७६ व एच४१७एचएलटी०९९२४१५) १) बाबासाहेब निवृत्तीगाव मुंढे (कर्जदार) २) सोनु बाबासाहेब मुंढे (सह-कर्जदार) दोघांचा पाच घर क्र.२५, बजरंग स्हिला, कॅमब्रीज चौकाजवळ, सुंदरवाडी, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३१००१.	खाली नमुद बिगरशेत जिमिनीचे सर्व भाग व खंड: रो हाऊस क्र.बी-२५ व बी- २६, बजरंग व्हिला, प्लॉट क्षेत्र ४९ चौ.मी. तसेच ए एकूण क्षेत्र ९८ चौ.मी. आणि बिल्टअप क्षेत्र २८.४० चौ.मी. प्रत्येक, कॅमबीज चौकाजवळ, सुंदरवाडी, औरंगाबाव येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. पुर्व: ६ मी. रुंद रस्ता; पश्चिम: रो हाऊस टाईप; उत्तर: रो हाऊस क्र.बी-२७; दक्षिण: रो हाऊस क्र.बी-२४.	२७ जानेवारी, २०२५ रु.४१,३४,५७३/ – (रुपये एकेचाळीस लाख चौतीस हजार पाचशे त्र्याहत्तर फक्त)
	शाखा: जामनेर, (कर्ज क्र.: एच४एक्स३एफआरएल०३५२६०४) १) गजानन काडुबा चव्हाण (कर्जदार) २) काडुबा भिमजी चव्हाण (सह-कर्जदार) दोघांचा पना: जांबई रेलगाव, ता. शिक्षोड, जिल्हा औरंगाबाद, मास्ती मंदिर सिक्षोड, महाराष्ट्र-४३९११२.	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: सामाधिक व अविभाजीत भाग जीपीएच क्र.५०७, क्षेत्रफळ एकूण क्षेत्र ५३.४३ ची.मी., ५७५ ची.फु., जांभई, ता. सिह्नोड, जि. औरगाबाद, पुर्व: विलास शिंदे यांचे जीपीएच, पश्चिम: स्स्ता; उत्तर: स्स्ता; दक्षिण: विट्टल काकडे यांचे जीपीएच.	२७ जानेवारी, २०२५ रु.५,९४,३७७/ – (रुपये पाच लाख चौऱ्याण्णव हजार तिनशे सत्त्याहत्तर फक्तं)
	शाखाः धुळे, (कर्जं क्र.: एच४के२आरएलपी०४८१०३२) १) हबीबुर रहेमान अन्सारी (कर्जदार) पत्ताः ११२/ए, चाळीसगाव रोड, धुळे, महाराष्ट्र–४२४००१. २) हमीद्र रहेमान अतीकु रहेमान अन्सारी (सह-कर्जदार) पत्ताः एच.इ.१, चाळीसगाव रोड, मुंबई आग्रा, महामार्ग रोड, धुळे, धुळे, महाराष्ट-४२४००१.	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: पूर्व बाजुस पश्चिमेकडील भागचे प्लॉट क्र.१, सर्वें क्र.३६, क्षेत्रफळ ५३.१५ चौ.मी., मु. मोहदी पीआर, लालिंग, ता. व जि. धुळे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. पूर्व: प्लॉय क्र.१ चा भाग; पश्चिम: प्लॉट क्र.१ चा भाग; उत्तर: रस्ता; दक्षिण: प्लॉट क्र.३५.	२८ जानेवारी, २०२५ इ.५,४९,९९७/ – (रुपये पाच लाख एकोणपन्नास हजार नऊशे सत्त्याण्णव फक्त)
	शाखा: पुणे, (कर्ज क.: ४०२एचएसएलई के १९३५१८ व ४०२टीएसएचईके ३३६३८६) १) नीलेश चव्हाण (कर्जदार) २) रमभी चव्हाण (कर्जदार) दोघांचा पत्ता: एल विंग, पलेंट क्र.८०५, तिमश ऑचिंड, फेझ-२, ४९१/१ ते ७, चान्होळी बुद्रुक आळंदी, मोशी, महाराष्ट्र-४१२१०५.	खाली नमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.८०५, ८वा मजला, इमारत क्र.एल, तनिश ऑर्चिड, एस.क्र.४९१/१ ते ७, चाऱ्होळी बुद्रुक-४१२१०५.	२९ जानेवारी, २०२५ रु.२५,९३,०६२/ – (रुपये पंचवीस लाख त्र्याण्णव हजार बासष्ट फक्त)
	शाखा: औरंगाबाद, (कर्ज क्र.: ४१७एचएसओ८४४७९८५७ च ४१७टीओएल८४४९४७३८ च ४१७एचएसओ८४४९४११० च ४१७टीओएल८४५०४८७४) १) प्रदीप बळीराम युके (कर्जदार) १) अर्चना प्रदीप युके (सह-कर्जदार) दोषांचा पत्ता: प्लॉट क्र.१८, विनायक आवास, हनुमान टेकडीजवळ, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३१००१.	अनुसुची मालमत्ता १: खाली नमुद बिगरशेत जिमिनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.बी-१८, सल्हें क्र.३७, श्री विनायक आवास रचना, गुरु गणेश नागरोप्प, हनुमान टेकडी, पहाडिंसगपुरा, ता. जि. औरंगाबाद-४३१००१. पुर्व: प्लॉट क्र.बी-१९; पश्चिम: प्लॉट क्र.बी-१७; उत्तर: विद्यमान मार्ग; दक्षिण: प्लॉट. अनुसुची मालमत्ता २: खाली नमुद बिगरशेत जिमिनीचे सर्व भाग व खंड: प्लंट क्र.१०२, प्लोरा अपार्टमेंट, १ला मजला, कार्यट क्षेत्र ७४.९० ची.मी., तसेच देरेस क्षेत्र ३.८७ ची.मी. तसेच कार पार्किंग ४.६४ ची.मी., मु. पाथडीं, ता. जि. नाशिक. पुर्व: अवंरित जागा; पश्चिम: फ्लंट क्र.१०१; दक्षिण: लिफ्ट व डक्ट, उत्तर: उवंरित जाग; पश्चिम: फ्लंट क्र.१०१;	३१.०१.२०२५ इ.४६,२०,२४३/ – (रुपये सेहेचाळीस लाख वीस हजार दोनशे त्रेचाळीस फक्त)
	शाखा: जामनेर, (कर्ज क्र.: एव४एक्स३आरएलपी०४६०१२३) १) राजेंद्र कडुबा वागुल (कर्जदार) २) मंदाबाई कडुबा वागुल (सह-कर्जदार) दोघांचा पत्ता: पोस्ट सोथगाव, ता. सोथगाव, प्रदीप टॉकीज सिनेमाजवळ, औरगाबाद, महाराष्ट्र-४३११२०.	खाली नमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड: जीपी मालमता क्र.पी. क्र. ९२४ बी, क्षेत्रफळ ४४.९० ची.मी., नारती बाग, मेन रोडजवळ, मु. पोस्ट व ता. सोयगाव, जि. औरंगाबाद, महाराष्ट्र-४३९१.२०. पुर्व: रामदास रुघाजी कैंदारे यांचे एनपीएच; पश्चिम: गोविंदा शामराव कोळी यांचे एनपीएच; उत्तर: सुरेश संघु भोई यांचे एनपीएस; दक्षिणा: शासकीय रस्ता.	२७ जानेवारी, २०२५ रु.५,८४,०४०/– (रुपये पाच लाख चौऱ्याऐंशी हजार चाळीस फक्त)
	शाखाः राजकोट, (कर्ज क्र.: एच४२७एचएलडी११९८५५८ च एच४२७एचएलटी१२०९१७५) १) रवी जेरमदास चावळा (मयताचे कायदेशीर वारसदार यांचे मार्फत) (कर्जदार)	खाली नमुद विगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड: पलॉट क्र.४०२, ४था मजला, संत लालचंद टॉवर, सीटीएस क्र.२५२५बी, गांधीनगर, मौजे वाडीवले, ता. करवीर, जि. कोल्हापूर-४१६११९.	३० जानेवारी, २०२५ रु.२४,७०,६७७/- (रुपये चोवीस लाख सत्तर हजार सहाशे सत्त्याहत्तर फक्त)

Cross Road, Lokhandwala Complex Andheri (West), Mumbai-400053 ANY person having any claim to or agains the said flat or any part thereof by way of sale, exchange, arrangement, mortgage ?) भाविका रवी चावळा (सह-कर्जदार) equitable mortgage, gift, trust, inheritance, **ांचा पत्ता:** फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, संत लालचंद टॉवर, सिर bequest, possession, lien, charge वौक, गांधीनगर, कोल्हापूर, कोल्हापूर, महारोट्र-४१६११९. maintenance, easement ,Alternate गाखा: पंढरपूर, (कर्ज क्र.: ५३१आरएमएसईआव११२४४५) १) सतिश नरहरी देशमुख (कर्जदार) खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: गट क्र.४५८/९/२, एकुण Accommodation Agreement, partnership etc., and/or any person in possession of the २) कल्पना सतिश देशमुख (सह–कर्जदार) दोघांचा पत्ता: देशमुख वस्ती, करकांब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर-४१३३०४ येथील जागेचे सर्व भाग व खंड. original title deeds or otherwise, howsoever is hereby required to make the same known in writing with the documentary proof thereof गाखा: औरंगाबाद, (कर्ज क्र.: एच४१७एचएचएल०४४७३९९ व खाली नमद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.४३. क्षेत्रफळ to the undersigned to the concern एच४१७एचएलटी०४५०७०५ व एच४१७एचएलटी०४५०७०६) १६८.३० चौ.मी. गोलवाडी, गट क्र.७८, साई सच्छाई सिटी, सिडको advocate/society office at office timing) शैलेश नारायण सोनावणे (कर्जदार) वाळ्ज, महानगर, ता. व जि. औरंगाबाद-४३१००१-४३१००१, पूर्व: within 15 days from the date hereof .) साक्षी शैलेश सोनावणे (सह-कर्जदार) लॉट क्र.३७; **पश्चिम:** ९ मी. आतील रस्ता; उत्तर: प्लॉट क्र.४२; **दक्षिण:** otherwise the sale of the said flat shall be ाघांचा पत्ता: प्लॉट क्र.४३, गट क्र.७८, साई सचाई सिटी, औरंगाबाद, मंजुरी लेआउट योजनेची मोकळी जागा. completed without any reference to such claim or interest and the same, if any, shall खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: सीटीएस क्र.३२१, क्षेत्रफळ गाखा: कोपरगाव, (कर्ज क्र.: एच४७९ईसीएन०४०६३३५ व be deemed to have been waived to all intents ४२.१ चौ.मी. व सीटीएस क्र.३२२, क्षेत्रफळ ४६.१ चौ.मी., नगरपालिका मिळकत तसेच मौजे कोपरगाव (नगरपालिका) परिसरा स्थित, ता. कोपरघाव,

) शैलेश सतिश दंबीर (कर्जदार)

हाराष्ट्र-४२३६०१.

एच४०२एचएलटी०७१४५७५)

?) श्रीराम अशोक गावडे (कर्जदार),

) शोभा सतिश दंबीर (सह-कर्जदार)

द्रोघांचा पत्ता: जैन स्वेतांबर मंदिराजवळ, सराफ बाझार, कोपरगाव,

ाखा: पुणे, (कर्ज क्र.: एच४०२एचएचएल०६९९५९० व

पत्ता: घर क्र.०१, रोड क्र.९एफ, सर्व्हे क्र.२६, मुंजाबा वस्ती, दुर्गामाता मंदिरा समोर, धनोरी, पुणे, महाराष्ट्र–४११०१५.

दिनांक: १४.०२.२०२५, ठिकाण: महाराष्ट्र

Schedule of the property Schedule of the property: A/405, Pearl Apartment CHS Ltd., Plot No.33,3rd Cross Road, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400053,bearing at CTS No.1/85 survey No.41(part), Village

For and on behalf of Mr Sanjeev Agawane Advocate and Notary (Govt. of India) B/29, Ashish CHS ltd.

2nd Cross Road, Lokhandwala Complex Andheri (West), Mumbai-400053. Cell:9820826048

Email Id: sanjeevagawane@gmail.com

9.48 4.00 0.09 टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत ऱ्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.swarnsarita.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. स्वर्णसरिता ज्वेल्स इंडिया लिमिटेडकरित

स्वर्णसरिता ज्वेल्स इंडिया लिमिटेड

(पुर्वीची स्वर्णसरिता जेम्स लिमिटेड), सीआयएन: एल३६९११एमएच१९९२पीएलसी०६८२८३ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१०४, १ला मजला, १७/१९, स्वर्ण हाऊस, धानजी स्ट्रीट, झवेरी बाजार, मुंबई–४००००३. दूर.क्र.:(०२२) ४३५९००००, वेबसाईट:www.swarnsarita.com, ई–मेल:info@swarnsarita.com ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तिमाही

39.92.28

लेखापरिक्षि

98८४४.08

830.42

830.42

322.42

322.42

3073.08

एकमेव

संपलेली

नऊमाही

रेखापरिक्षि

43829.86

93८६.७४

93८६.७४

9088.92

9088.92

3073.08

तिमाही

39.92.23

३.५६

3.48

2.६७

30.5205

तेखापरिक्ष<u>ि</u>

तिमाही

39.92.28

339.52

338.82

228.36

30.5205

लेखापरिक्षि

ठेकाण: मुंबई

संचालक मंडळाच्या वतीने व करित ट्रेस्कॉन लिमिटेड सही/- दिनेश पटेल

व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन:००४६२५६५

सन्नी महेंद्र चोरडीया डीआयएन:०६६६४०४१

MERCURY

तपशीर

..... करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

. करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष

राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)

उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व व नंतर)

(विशेष साधारण बाबनंतर)

(विशेष साधारण बाबनंतर)

(दर्शनी मुल्य रू.१०/- प्रत्येकी)

कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण बाबपुर्व)

उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रतीभाग)

MERCURY LABORATORIES LIMITED CIN:L74239MH1982PLC026341

Regd. Office: First Floor, 18, Shreeji Bhuvan, 51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai-400 002, Maharashtra | Website:www.mercurylabs.com E-mail ID: secretarial@mercurylabs.com, Tel No: 0265-2477952

UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND **NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2024**

Pursuant to Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, based on the recommendation of the Audit Committee, the Board of Directors of Mercury Laboratories Limited ('the Company') at its meeting held on February 12, 2025 has approved the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2024 along with limited review report issued by the Statutory Auditors of the Company.

The aforementioned financial results along with the limited review report of the Statutory Auditors thereon are available on https://investor.mercurylabs.com/ and the said financial results can also be accessed by scanning the following Quick Response (QR) Code:

For Mercury Laboratories Limited Sd/-

Rajendra Shah Managing Director

Date: 12.02.2025 **DIN:** 00257253 Place: Vadodara



EPUJA SPIRITECH LIMITED

(FORMERLY KNOWN AS SAGAR PRODUCTIONS LIMITED) CIN:L93000MH1980PLC170432

REGD.OFF: 606 Floor-6, Plot-A-2, Marathon icon, Ganpatrao kadam Marg, opp Peninsu, Delisle Road, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400013

E-mail: splgrive@rediffmail.com, Website: www.sagarproduction.com, Phone No. 6263 879 732. UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED ON DECEMBER 31, 2024

_						Amo	unts in Lacs.
S	DARTICITARS	3 Months ended December 31, 2024 (Unaudited) (Merged)	Preceding 3 Months ended September 30, 2024 (Unaudited) (Merged)	Corresponding 3 Months ended December 31, 2023 (Unaudited)		Year to date figures for the current period from April 01, 2023 to December 31, 2023 (Unaudited)(Merged)	Year ended March 31, 2024 (Audited)
1	. Total income from operations	100.55	48.31	29.96	166.19	78.64	102.58
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.93
3	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.93
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.99
Ę	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.99
6	. Equity Share Capital	854.79	781.1	776.1	854.79	776.1	776.1
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.04) (0.04)	(0.03) (0.03)	(0.00) (0.00)	(0.12) (0.12)	(0.01) (0.01)	(0.06) (0.06)

३१ जानेवारी. २०२५

दहा लाख एकोणनव्वत

२९ जानेवारी, २०२५

रु.४४,०६,०६३/- (रुपरे

हजार त्रेसष्ट फक्त)

सतरा लाख छत्तीस हजा

रु.४३,८८,६११/- (रुप

नठठ्याऐंशी हजार सहा

प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

विनांक: १३.०२.२०२५

जि. अहमदनगर-४२३६०१. **पुर्व:** रस्ता; **पश्चिम:** सीटीएस क्र.३२०; **उत्तर:**

खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.टी२-१९०

१९वा मजला, इमारत क्र.टी२, व्हीटीपी ब्यूमोंडे, मांजरी, तालुका हवेली,

बोल; दक्षिण: सीटीएस क्र.३२३.

सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सद

रूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान**

लिमिटेडकडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरत्दीअंतर्गत प्रतिभृत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पृढील प्रक्रिया सुरू केली जाईल

वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित

- The above is an extract of the detailed format of Quarterly and nine month ended results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing an Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and nine month ended results are available on the websites of the Stock Exchanges. and the listed entity https://www.sagarproduction.com/ The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by me
- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

Formerly known as Sagar Productions Limited

Date: 12th February, 2025 Place: MUMBAI

Chetan Merchant, Managing Director (Din: 06863321)

लॉइडस् इंजिनीयरींग वर्क्स लिमिटेड

(पर्वीची लॉडडस स्टिल्स इंडस्टीज लिमिटेड)

नोंद. कार्यालय: प्लॉट नं. ए -५/५, एमआयडीसी इंडस्टीयल एरिया, मुरबाड, ठाणे-४२१४०१ कॉर्पोरेट कार्यालय: ए२, २रा मजला, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. फोन:०२२-६२९१८९१९, ई-मेलः infoengg@lloyds.in, वेबसाईटः www.lloydsengg.in, सीआयएनःएल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५



३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

							(
		एकमेव					एकत्रित				
अ.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले ९ महिने		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने			
क्र.		३०.०६.२४	३१.०३.२४	३०.०६.२३	३१.०३.२४	३०.०६.२४	३१.०३.२४	३०.०६.२३	३१.०३.२४		
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२३९२९.७५	२१७९०.४१	२०२६१.०७	५९४४६.२६	880८٩.८३	६३१६७.६१	२७६००.५२	६३११७.0३		
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)	४४६५.४९	33 ८9.२८	३५१०.०९	90२9२.२८	७३२९.९३	90022.98	४८२३.२४	90400.03		
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४४६५.४९	33८9.२८	३५१०.०९	90292.2८	७३२९.९३	90022.98	8८२३.२४	90400.03		
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंचा विशेष साधारण बाबनंतर)	३३६८.२२	२७९४.७३	२७०७.६३	८२८४.९२	4८७०.४८	७९८३.८३	३६३२.५१	८५४९.२१		
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	३३५९.०६	२७८५.७३	२७०४.६८	८२६१.२५	4909.29	Z093.48	३६२३.३५	८५२५.५४		
ξ.	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.१/– प्रती)	99६२२.३५	११४४६.२९	900८८.९८	99६२२.३५	900८८.९८	११४४६.२९	99६२२.३५	99६२२.३५		
19 .	इतर समभाग (लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार)	-	-	-	-	-	२९६७३.५२	-	-		
८.	मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रू.)	0.29	0.28	0.24	0.02	0.44	0.08	0.39	0.08		
٩.	मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रू.)	0.29	0.28	0.24	0.09	0.44	0.03	0.39	0.03		

- या तिमाहीत टेक्नो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही उपकंपनी बनल्यापासून, कंपनीचे एकत्रित आर्थिक निकाल प्रथमच इंडियन एएस ११० एकत्रित वित्तीय विवरणपत्रांच्या तरतुदीनुसार स केले जात आहेत. मागील कालावधीत एकत्रित वित्तीय निकाल सादर करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनच, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी, ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी, ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी आणि ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी एकत्रित वित्तीय निकाल प्रदान केलेले नाहीत.
- परिपत्रक क्र.सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ द्वारे साधुरितप्रमाणे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.lloydsengg.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com व एनएसईएलच्या www.nseindia.com वेबसाईटवर
- वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर १३.०२.२०२५ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले. मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.



लॉइडस् इंजिनीयरींग वर्क्स लिमिटेडकरिता (पुर्वीची लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड)

मुकेश आर. गुप्ता अध्यक्ष व पूर्णवेळ संचालक डीआयएन:०००२८३४७